



नागरी संरक्षण, महाराष्ट्र राज्य, मुंबई

युद्धसदृश्य परिस्थितीत हाऊसिंग सोसायटीसाठी सर्वसाधारण सूचना

सर्व रहिवाशांच्या सुरक्षितता आणि तयारीसाठी, युद्धसदृश्य काळात खालील सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे:

१. अधिकृत स्रोतांकडूनच माहिती घ्या:-

- फक्त खात्रीशीर सरकारी चॅनेल्स किंवा नागरी संरक्षण यंत्रणेकडून आलेली माहिती शेअर करा.
- सोसायटीमध्ये संपर्क समन्वयक नेमून वेळोवेळी माहिती व्हॉट्सअप ग्रुप्स, इंटरकॉम किंवा नोटिस बोर्डवर द्या.
- उंच इमारतींमधील रहिवासी: इमारत व्यवस्थापनाच्या सूचनांनुसार Evacuation Drill मध्ये सहभागी व्हा. लिफ्टपासून दूर रहा आणि आवश्यक असल्यास पायऱ्यांचा वापर करा.
- उंच इमारती आणि सोसायट्यांमध्ये चांगल्या प्रकारे समन्वय साधून आपत्कालीन Evacuation ड्रिल घेण्यात यावी.”

२. सोसायटी आपत्कालीन योजना तयार करा:-

- सुरक्षित आश्रयस्थळे (उदा. बेसमेंट, भुयारी मार्ग, पार्किंग) ठरवा जिथे रहिवाशी अलर्टच्या वेळी जमू शकतील.
- अग्निशमन यंत्रणेसाठी जागा मोकळी ठेवा.
- आपत्कालीन किट तयार करा, ज्यात टॉर्च, बॅटरी, मेणबत्त्या, प्रथमोपचार साहित्य, पाण्याचे डबे, मेगाफोन, शिष्टी आणि रोख रक्कम (डिजिटल व्यवहार मर्यादित असू शकतात) असावी.
- प्रत्येक मजल्यावर मजल्याचा नकाशा आणि आपत्कालीन मार्ग स्पष्टपणे लावलेले असावेत.
- रात्रीचे Evacuation Drills अधूनमधून घ्यावेत जेणेकरून विविध परिस्थितींचा सराव करता येईल.

- साधनांची तपासणी करा: अलार्म, सार्वजनिक उद्धोषणा प्रणाली (PA System), आपत्कालीन लाइट्स, एक्झिट चिन्हे आणि जिन्यावरील लाइट्स योग्य प्रकारे कार्यरत आहेत का, हे तपासा.
- बाहेर जाण्याचे मार्ग मोकळे ठेवा: जिने, आपत्कालीन मार्ग आणि सार्वजनिक भागांमधील अडथळे (जसे की सामान, फर्निचर इ.) हटवा.
- एकत्रित होण्याचे ठिकाण निश्चित करा: सर्वांनी एकत्र येण्यासाठी सुरक्षित बाह्य जागेची निवड करा व ती सर्व रहिवाशांना आधीच कळवा.

३. रहिवाशांच्या जबाबदाऱ्या:-

- ब्लॅकआउटसाठी तयार रहा, सायरन / अलर्ट वेळी दिवे बंद ठेवा. जाड पडदे खिडक्यांकरिता वापरा.
- सायरन किंवा अलर्टच्या वेळी लिफ्ट वापरणे टाळा, जेणेकरून वीज पुरवठा खंडित झाल्यास अडकण्याचा धोका टळेल. यादरम्यान जिन्यांचा वापर करा.
- घरातील सर्व दिवे बंद करा, ज्यात बॅकअप सिस्टम जसे की इन्व्हर्टर किंवा जनरेटर यांचा समावेश आहे, जोपर्यंत स्पष्टपणे सवलत दिली गेलेली नाही.
- घरातच राहा आणि गोंधळ किंवा अपघात टाळण्यासाठी बाहेर अनावश्यक हालचाल करू नका.
- खिडक्यांजवळ मोबाइल फोन, टॉर्च किंवा कोणतेही प्रकाश-उत्सर्जक उपकरण वापरू नका, कारण यामुळे ब्लॅकआउटची परिणामकारकता कमी होऊ शकते.
- मुलं आणि वृद्धांची, दिव्यांगांची, पाळीव प्राणी काळजी घ्या. तुमच्या पाळीव प्राण्यांची काळजी घ्या.
- मोबाईल फोन व पॉवर बँक पूर्ण चार्ज करून ठेवा व ओळखपत्र सोबत ठेवा.
- ज्वालाग्राही सामग्रीजवळ मेणबत्त्या किंवा उघड्या ज्वाला वापरणे टाळा.
- नागरी संरक्षण स्वयंसेवकांचे मार्गदर्शन पाळा.
- अंतर्गत प्रकाश बाहेर जाऊ नये म्हणून खिडक्यांना जाड पडदे किंवा ब्लाइंड्स लावा.
- शांत राहा आणि सोशल मीडिया किंवा मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर अफवा किंवा घबराट पसरवू नका.
- सायरन सिग्नलचे अनुसरण करा: लांब सायरन झिलच्या सुरुवातीचे संकेत देते; लहान सायरन समाप्तीचे संकेत देते.
- सर्व काही सुरक्षित असल्यास सायरन नंतरच सामान्य कार्ये पुन्हा सुरू करा.
- कोणत्याही समस्यांची (उदा., वीज पुनर्स्थापना विलंब) स्थानिक प्राधिकरणांना किंवा हेलपलाइनवर नोंद करा.
- सुधारणा करण्यासाठी BMC किंवा नागरी संरक्षण स्वयंसेवकांना झिलबदल अभिप्राय द्या.

४. प्रवेश नियंत्रण:-

- अनावश्यक लोकांना प्रवेश बंद करा.
- कर्फ्यू किंवा हालचाल निर्बंधाच्या वेळी पाहुणे व रहिवाशांची नोंद ठेवा.
- स्थानिक पोलिस किंवा वॉर्ड कार्यालयाशी संपर्क ठेवा. ते तुम्हाला Updates देऊ शकतात.

५. स्थलांतर तयारी:-

- आवश्यकता पडल्यास जाहीर झाल्यास जवळचे सरकारी शेल्टरची माहिती घ्या.
- दुर्बल रहिवाशांसाठी (अशक्त, वृद्ध, बाळं) वाहतुकीची योजना तयार करा.
- मॉक ड्रिल चे आदेश आल्यास नागरी संरक्षण स्वयंसेवकांच्या मार्गदर्शनाखाली सराव करा.

६. संवाद आणि समन्वय:-

- आंतरिक आपत्कालीन समिती बनवा:
- सुरक्षा प्रमुख
- आरोग्य व वैद्यकीय प्रतिनिधी
- संपर्क समन्वयक
- पुरवठा व्यवस्थापक
- लिफ्ट लॉबी आणि मुख्य प्रवेशद्वारावर सर्व आपत्कालीन संपर्क क्रमांक लावा.

७. पुरवठा आणि संसाधने:-

- प्रत्येक घरात आवश्यक वस्तू असाव्यात: पाणी, सुक्या अन्नधान्य, टॉर्च, पॉवर बँक, औषधे.
- किमान ३ दिवस पुरेशा वस्तू साठवून ठेवाव्यात.
- डिझेल जनरेटर / इनव्हर्टरचे इंधन तपासून घ्या.

८. मानसिक व सामाजिक आधार:-

- शांत आणि सहायक वातावरण ठेवा.
- अफवा पसरवू नका.
- शेजाऱ्यांची, विशेषतः ज्येष्ठ नागरिकांची व एकटे राहणाऱ्यांची, लहान मुले, पाळीव प्राणी व दिव्यांगांची काळजी घ्या.

९. आपत्कालीन संपर्क:-

- आपत्ती व्यवस्थापन विभाग मदत कक्ष - १०७० / १९१६ / ९३२१५८७१४३
- मुंबई पोलिस - १०० / ११२
- मुंबई अग्निशमन केंद्र - १०१, २३०८५९९२
- रूग्णवाहीका - १०८
- महिला मदत कक्ष - १०३
- अल्पवयीन मुलांकरिता मदत कक्ष - १०९८
- वन विभाग - १९२६
- गॅस गळती मदत कक्ष (LPG) - १९०६
- BEST पॉवर (शहर) - ८८२८८३०२८८, ९९३०९०११९३
- अदाणी एनर्जी (पश्चिम उपनगरे आणि पूर्व उपनगरांचा काही भाग) - ५०५४९१११, ५०५४७२२५
- महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रिसिटी बोर्ड (पूर्व उपनगरे) - १८००-२३३-२३४५, ९९३०२६९३९८
- टाटा पॉवर (चेंबूर)- ६७१७५३६९
- रेल्वे संरक्षण दल (RPF): १८२ (ट्रेन-संबंधित आपत्कालीन परिस्थितींसाठी)

१०. रहिवाशांसाठी संदेश:-

“शांत रहा. सतर्क रहा. एकत्र रहा.”

“आपले सहकार्य संपूर्ण समाजाच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक आहे.”

“तयारी म्हणजे संरक्षण.”

नागरी संरक्षण कार्यालय, मुंबई यांचे कडून जनहितार्थ प्रसारित